

# महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

## १. नियम

(मराठी व इंग्रजी प्रत)

२. पदनिर्देशित अधिकारी यांच्या कडे करावयाचा अर्जाचा नमुना.
३. अर्ज प्राप्तीची दयावयाची पोच
४. प्रथम अपील अधिकान्यांकडे करावयाच्या पहिल्या अपिलाचा नमुना
५. द्वितीय अपील अधिकान्यांकडे करावयाच्या दुसऱ्या अपिलाचा नमुना.
६. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे अपिल दाखल करण्याचा नमुना
७. पदनिर्देशित अधिकारी/प्रथम अपील/द्वितीय अपील यांनी ठेवावयाची नोंदवही
८. कार्यालयीन नोंदी तपासणीचा नमुना

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

नियम

१	संशिप्त नाव		या नियमांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम, २०१६, असे म्हणावे.
२	व्याख्या	(१)	या नियमामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर –
		(क)	“अधिनियम” याचा अर्थ महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, २०१५ असा आहे.
		(ख)	“नमुना” याचा अर्थ, या नियमांना जोडलेले नमुने, असा आहे.
		(ग)	“कलम” याचा अर्थ, अधिनियमाचे कलम, असा आहे.
		(२)	या नियमामध्ये वापरलेले परंतु व्याख्या न केलेले व अधिनियमामध्ये व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना अधिनियमामध्ये अनुक्रमे जे अर्थ नेमून दिलेले असतील तेच अर्थ असतील.
३	सूचना फलकावर माहिती प्रदर्शित करणे	(१)	प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, त्याच्याकडून पुरुषिण्यात येणाऱ्या लोकसेवांची सूची, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अधिलीय प्राधिकारी व द्वितीय अधिकारी यांची नावे, नमुना किंवा कोणतेही शुल्क असल्यास ते शुल्क, याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर, किंवा शासनाचे किंवा विभागाचे अथवा कार्यालयाचे पार्टल असल्यास त्यावर प्रदर्शित करील किंवा प्रदर्शित करण्याची व्यवस्था करील.
		(२)	सेवा प्राप्त करण्यासाठी अर्जासोबत किंवा अर्जासोबत जोडावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी आणि या नियमांना जोडलेले नमुने देखील त्यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर, तसेच शासनाच्या किंवा विभागाच्या किंवा कार्यालयाच्या संकेतस्थळावर अथवा पोर्टलवर देखील प्रदर्शित करण्यात येतील.
		(३)	अशी माहिती मगदी भावेत तसेच जेवे आवश्यक असेल तेव्हे इंग्रजी भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. तसेच पदनिर्देशित अधिकार्याच्या कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताला ती सहजपणे पाहता येईल अशा ठळक ठिकाणी लावण्यात येईल.
		(४)	सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयात किंवा संकेत स्थळावर किंवा पोर्टलवर अशी माहिती प्रदर्शित केली नसेलतर मुख्य आयुक्त किंवा संबंधित आयुक्त स्वतः त्याची दखल वर्द्धल आणि संबंधित कार्यालय किंवा विभाग किंवा पदनिर्देशित अधिकार्याच्या विरोधात यथोचित ती कारवाई करील.
४	निवडणूकीच्या कालावधी दरम्यान तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नियत कालमर्यादा वाढविणे.		स्थानिक प्राधिकरणे, उज्ज्वल विभागांमधूल, संसद यांच्या निवडणुकांच्या वेळी किंवा भूकंप, पूर, आग किंवा यांसारख्या इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, आवश्यक असेल तर, अधिनियमाचे कलम ३ अन्याये संबंधित प्रशासनीय विभागास, सामाजिक प्रशासन विभागाच्या मान्यतेने, आदेश निर्गमित कलम अधिसूचना लोकसेवेसाठी नियम कालमर्यादा वाढवून घेता येईल.
५	अर्ज स्वीकारण्याकरीता पदनिर्देशित अधिकार्याने अन्य अधिकार्यास प्राधिकृत करणे.		पदनिर्देशित अधिकार्यास, पात्र व्यक्तींनी, या अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेली कोणतीही सेवा प्राप्त करण्यासाठी केलेले अर्ज स्विकारण्याकरीता आणि त्या अर्जाची ग्रेटर एरिया देण्याकरीता, त्यास दुय्यम असलेल्या कोणत्याही अधिकार्यास किंवा कर्मचाऱ्यास, आदेशाद्वारे, प्राधिकृत करता येईल. अशा रीतीने अर्ज स्विकारण्यासाठी यथोचितरीत्या प्राधिकृत करण्यात आलेल्या दुय्यम अधिकार्याच्या किंवा कर्मचाऱ्याचे नाव विभागाच्या किंवा कार्यालयाच्या सूचनाफलकावर किंवा संकेतस्थळावर किंवा पोर्टलवरदेखील प्रदर्शित केले जाईल.
६	अर्जदारास पोच देणे		पात्र व्यक्तीकडून लोकसेवेसाठीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, यथोस्थिती, पदनिर्देशित अधिकारी किंवा प्राधिकृत दुय्यम अधिकारी किंवा कर्मचाऱी अर्जदारास नमुना एक मध्ये पोच देईल. जर सेवा पुरुषिण्यासाठी आवश्यक असलेले एखादे कागदपत्र अर्ज सोबत जोडलेले नसेल तर, पोच पावती देताना त्यात तसे स्पष्ट नमूद करण्यात येईल आणि ती सेवा पुरुषिण्यासाठीची नियत कालमर्यादा ही आवश्यक कागदपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून गणणे सुरु होईल.

७	अर्जाचा नमुना, त्या सोबत जोडवयाची आवश्यक कागदपत्रे	<p>(१) लोकसेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्जाचा विहित नमुना जर संबंधित अधिनियम, नियम, अधिसूचना, आदेश, शासन निर्णय किंवा अन्य कोणताही संलेख यांमध्ये देण्यात आलेला नसेल, तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण तो नमुना तयार करील.</p> <p>(२) अर्जाचा नमुना मरगी व इंग्रजी भाषेमध्ये असेल. अर्जाच्या नमुन्यासेबत सादर करवयाच्या कागदपत्राची यादी, अर्जाच्या नमुन्यामध्ये नमूद करण्यात येईल.</p> <p>(३) अर्जाचा नमुना पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या कार्यालयात आणि सेतु सुविधा केंद्र, संग्राम केंद्र यांच्या अधिपत्त्याखालील कार्यालयात आणि अन्य कोणताही संबंधित नागरिक सेवा केंद्रात सहजपणे उपलब्ध होईल, सादर अर्जाच्या नमुन्याची प्रत कार्यालयाचे किंवा विभागाचे संकेतस्थळ किंवा आपले सरकार घोर्टलवर देखील उपलब्ध होईल व ती मोबाईल अॅप वर्ल अथवा ऑनलाईन उपलब्ध (डाऊनलोड) होऊ शकेल.</p> <p>(४) केवळ लोकसेवा मिळविण्यासाठीची आवश्यक माहितीच अर्जदाराकडून मागविण्यात येत असल्याबाबत पदनिर्देशित अधिकारी खातरजमा करील.</p> <p>(५) अर्ज सादर करतेवेळी, शक्य असेल तेथवर आवश्यक कागदपत्रे जोडलेले व पूर्ण भरलेले अर्जच केवळ स्विकारण्यात येत असल्याबाबत पदनिर्देशित अधिकारी खात्रजमा करील. ऑनलाईन सादर केलेले अर्जसुद्धा पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून स्वीकारण्यात येतील.</p> <p>(६) अर्जाकर, पदनिर्देशित अधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेले दुर्यम अधिकारी किंवा कर्मचारी रीतसर पोच देईल आणि त्यावर अर्ज प्राचीत्या दिनांक, वेळ आणि डिक्टाण, अनन्य ओळख क्रमांक (युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर) अर्ज स्वीकारण्याचे कर्त्ताच्याचे नाव, ज्या कालमयदिव्या आत लोकसेवा पुरविण्यात येईल ती निय कालमर्यादा या बाबी नमूद करण्यात येतील.</p> <p>(७) अर्ज ज्यव्यक्तिश: स्वरूपात मिळाल असेलत, त्याची पोच व्यक्तिश: देण्यात येईल. अर्ज ऑनलाईन पोर्टल सुविधेमार्फत मिळाल असेल तर, त्याची पोच इ-मेल किंवा एसएमएस किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत देण्यात येईल. ऑनलाईन देण्यात आलेली पोच ही अर्जदारास देण्यात आलेली पोचावती समजली जाईल.</p>
८	शुल्काचे (फी) प्रदान	अर्जदारास सेवा प्राप्त करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाने प्रत्येक सेवेसाठी वेळेवेळी अधिसूचित केलेल्या शुल्काचे प्रदान, कोणतेही असल्यास, एकत्र थेट प्राधिकरणाकडे किंवा इलेक्ट्रॉनिक युविधे मार्फत ऑनलाईन करावे लागेल.
९	अर्ज फेटाळण्याची सूचना	जेथे संबंधित पदनिर्देशित अधिकारी हा, वैध कारण्यावृत्ते, अर्जदाराला अधिसूचित करतेवेळी पुरविता येऊ शकत नाहीत या निक्षेपात्र आला असेल त्याबाबतीत, ज्या विशिष्ट सेवांसाठी अर्ज करण्यात आला असेल तर, त्याची पोच इ-मेल किंवा एसएमएस किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत देण्यात येईल. अर्जदारास देण्यात आलेली पोच ही अर्जदारास सेवांत अपेलीय प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम, अपील प्राधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध सर्व माहितीसह त्याचा पत्ता, ज्या कालमयदिव्या साधिस्ती बाबती आघायावत माहिती वेळवर पाठविली जाऊ शकेल, अशी यंत्रण निर्माण करील, जेणे करून ज्या पात्र व्यक्तीने सेवाकरीता अर्ज केल असेल अशी पात्र व्यक्ती, तिच्या सेवाबाबतच्या अर्जाच्या स्थितीची ऑनलाईन पाहणी करू शकेल.
१०	अर्जाची स्थिती पाहण्यासाठी यंत्रणा	<p>(१) सार्वजनिक प्राधिकरण, शक्य असेल तेथवर, अर्जदाराला दिलेल्या अनन्य ओळख क्रमांकाचा (युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर) वापर करून अर्जाची स्थिती पाहण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करील.</p> <p>(२) सार्वजनिक प्राधिकरण, शक्य असेल तेथवर, ज्यामार्फत पात्र व्यक्तीला एसएमएस किंवा इ-मेल याद्वारे किंवा इतर कोणत्याही साधनांमार्फत अर्जाच्या साधिस्ती बाबती आघायावत माहिती वेळवर पाठविली जाऊ शकेल, अशी यंत्रण निर्माण करील, जेणे करून ज्या पात्र व्यक्तीने सेवाकरीता अर्ज केल असेल अशी पात्र व्यक्ती, तिच्या सेवाबाबतच्या अर्जाच्या स्थितीची ऑनलाईन पाहणी करू शकेल.</p>

११	अपिलची कार्यपद्धती	(१)	कलम ९ च्या पोट-कलम (१) अनवये, प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यांकडे नमुना देण मध्ये व्यक्तिशः किंवा ऑनलाईन अपिल दाखल करता येईल.
		(२)	कलम ९ च्या पोट-कलम (३) अनवये, द्वितीय अपिलीय प्राधिकाऱ्यांकडे नमुना तीन मध्ये व्यक्तिशः किंवा ऑनलाईन अपिल दाखल करता येईल.
१२	अपिल सोबत जोडावयाची कागदपत्रे	(१)	पहिल्या किंवा दुसऱ्या अपिलसोबत, अपीलकर्ता पुढील कागदपत्रे जोडील
		(क)	अर्जा सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यात्रा.
		(ख)	ज्या आदेशा विस्तृ प्रथम किंवा द्वितीय अपिल करण्यात येत असेल त्या आदेशांची स्व-स्वाक्षरीत प्रत.
		(ग)	अपिलकर्त्याने प्रथम किंवा द्वितीय अपिलमध्ये ज्याचा आधार घेतला असेल अशा आणि त्या संबंधित करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती.
१३	सुनावणीची नोटीस बजावणे		पहिल्या किंवा यथासिंहाती दुसऱ्या अपिलांची नोटीस खाली नमूद करण्यात आलेल्या पद्धतीपैकी कोणत्याही रीतीने बजावण्यात येईल.
		(१)	विशेष सदेश वाहकांमार्फत अथवा आदेशिका बजावणाऱ्या मार्फत (प्रोसेस सर्वर) हातबटवडयाने
		(२)	पोचपावतीसह नोंदवणीकृत डाकेने
		(३)	ई-मेल किंवा एसएमएस किंवा मोबाईल अॅप्स द्वारे ऑनलाईन
		(४)	शासकीय कर्त्ताचाऱ्यांच्या बाबतीत, त्याच्या नियंत्रण अधिकाऱ्यामार्फत किंवा ई-मेल किंवा एसएमएस किंवा मोबाईल अॅप्स द्वारे
१४	अर्जदार किंवा पदनिर्देशत अधिकारी यांची व्यक्तिशः उपस्थिती	(१)	प्रथम व द्वितीय अपिलाच्या सर्व प्रकरणी अपिलकर्ते आणि पदनिर्देशत अधिकारी त्याचप्रमाणे द्वितीय अपिलाचे प्रकरण असल्यास प्रथम अपिलीय प्राधिकारी यांना सुनावणीची दिनांक किमान सात पूर्ण दिवस अगोदर कल्पविण्यात येईल.
		(२)	सुनवणीची रीतसर नोटीस बजावल्यानंतरी जर एखादा पदकार सुनावणीच्या वेळी अनुस्थित याहिला तर अपील त्याच्या अनुपस्थितीत निकाली काढले जाईल.
१५	अपिलवर निर्णय घेण्याची कार्यपद्धती		अपील अर्जाबाबत निर्णय घेताना अपिलीय प्राधिकारी
		(एक)	पदनिर्देशत अधिकारी आणि अपीलकर्ता यांना अपीलाच्या सुनावणीच्या वेळी बोलवौल.
		(दोन)	अपिलाशी संबंधित कागदपत्रे व त्यांच्या प्रतीची छानी करील.
		(तीन)	अपिलाच्या सुनावणीच्या वेळी पदनिर्देशत अधिकारी व अपीलकर्त्यांची बाजू ऐकून घेरूल.
१६	प्रथम किंवा द्वितीय अपिलवरील आदेश	(१)	प्रथम किंवा द्वितीय अपिलाचरील आदेश लिहित स्वरूपात असेल.
		(२)	अपिलमध्ये देण्यात आलेल्या आदेशाची प्रत, ज्याने अपील दाखल केले असेल तो अपीलकर्ता, पदनिर्देशत अधिकारी किंवा यथासिंहत प्रथम अपील प्राधिकारी यांना देण्यात येईल.
१७	अधिनियमांतर्गत प्रकरणांची नोंदवही ठेवणे		पदनिर्देशत अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी आणि द्वितीय अपिलीय अधिकारी नमुना चार मध्ये प्रकरणाची नोंदवही एकत्र व्यक्तिशः किंवा इलेक्ट्रॉनिक नुसार ठेवील.
१८	आयोगाकडे दाखल करण्यात येणारे अपील		द्वितीय अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध आयोगाकडे नमुना-पाच मध्ये अपील करण्यात येईल.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

अर्जाचा नमुना क्रमांक एक  
(नियम ७ (१)पहा)

पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे कणवयाच्या अर्जाचा नमुना

दिनांक :

पदनिर्देशित अधिकाऱ्याचे पदनाम व पत्ता

अर्जदाराचे नाव व पत्ता व संपर्क क्रमांक

(१) पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल :  
केल्याची दिनांक

(२) मागणी केलेल्या लोकसेवेचा तपशिल :

(३) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशिल :

(४) अर्ज दाखल करण्याचे प्रयोजन :

(५) माहिती टपाळाने हवी आहे की व्यक्तीश:

अर्जदाराची स्वाक्षरी

सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी

(१) \_\_\_\_\_

(२) \_\_\_\_\_

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

नमुना—एक

(नियम ६ पहा)

प्रेषक

---

---

---

---

---

प्रति,

---

---

---

---

---

पत्र व्यक्तिचे नाव आणि पत्ता : \_\_\_\_\_

---

---

संदर्भ : दिनांक / / २०२४ रोजीचा आपला अर्ज.

मी, याद्वारे आपल्या संदर्भिय अर्जाची पोच देत आहे.  
अर्जातील पुढील त्रृटी तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात.  
(त्रृटीचा उल्लेख, कोणत्याही असल्यास)

१. \_\_\_\_\_  
२. \_\_\_\_\_  
३. \_\_\_\_\_

पुढील आवश्यक कागदपत्रे किंवा ना हरकत प्रमाणपत्रे कृपया तात्काळ सादर करावीत.

१. \_\_\_\_\_  
२. \_\_\_\_\_  
३. \_\_\_\_\_

आपला/आपली विश्वासु,

ठिकाण :

दिनांक :

(पदनिर्देशित अधिकारी/प्राधिकृत अधिकारी)

(कार्यालयाची मोहोर)

महाराष्ट्र शासन राजपथ असाधारण भाग घाट-३, नोर्थेंड १८, २०१६/कलांग २७, शाके ११३६

Form I  
(See rule 6)

Acknowledgement

From .....  
.....

..... (The Designated Officer / Authorised Officer)

To .....  
.....

..... (Name and address of the eligible person)

Ref:- Your application dated .....

I hereby acknowledge your application referred above.

The following defects in the application may be rectified, urgently:

(Specify defects, if any)

- (1) .....
- (2) .....
- (3) .....

The following required documents or NOC's may please be submitted immediately:-

- (1) .....
- (2) .....
- (3) .....

Place :

Date :

Yours sincerely,  
(Designated Officer / Authorised Officer)  
(Office Seal)

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

नमुना—दोन

(नियम ११(१)पहा)

प्रथम अपील अधिकाऱ्याकडे करावयाच्या पहिल्या अपिलाचा नमुना

दिनांक :

प्रति,

प्रथम अपील ग्राधिकाऱ्याचे पदनाम व पत्ता

\_\_\_\_\_

अपिलकाराचे नाव व पत्ता व संपर्क क्रमांक

\_\_\_\_\_

(१) सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्देशत :

अधिकाऱ्याकडे अर्ज सादर केल्याचा दिनांक

(२) पोच मिळाल्याचा दिनांक :

(३) कागदपत्रे, कोणतीही असल्यास, सादर केल्याचा दिनांक :

(४) मागणी केलेल्या लोकसेवेचा तपशील :

(५) पदनिर्देशत अधिकाऱ्याचा निर्णय :

(६) नियत कालमर्यादा :

(७) पात्र व्यक्तीकडून मिळालेला अर्ज फेटाळण्यात आला :  
असल्याचे ज्या प्राचीन्ये कल्पविण्यात आले असेल त्याचा  
दिनांक

(८) अपिलाची कारणे :

(एक) नियत कालमर्यादित लोकसेवा देण्यात आली नाही,  
किंवा  
(दोन) अर्ज फेटाळण्यात आला :

(९) मागितलेले सहाय्य :

(१०) अपिल दाखल करण्यासाठीची इतर कोणतीही आवश्यक माहिती :

सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी

(१) \_\_\_\_\_

(२) \_\_\_\_\_

प्रतिज्ञापन

वर दिलेल्या तपशील माझ्या संपूर्ण ज्ञानप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरी व बिनचूक आहे.  
दिनांक : / / २०२४ रोजी.

अपिलर्द्दीची स्वाक्षरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असायारण भाग घार-४, नोंदवर १८, रोड/कार्यालय २५, मुंबई ४०००१६

**FORM II**

[See rule 11(1)]

**Form of first appeal to the First Appellate Authority.**

Before the ..... (Designation and office address of the First Appellate Authority)

..... (Name and address of the eligible person)

..... (Name and address of the Designated Officer)

(1) Date of application produced before Designated Officer for providing service	:
(2) Date of acknowledgement	:
(3) Date of production of documents, if any	:
(4) Details of public service required	:
(5) Decision of the Designated Officer	:
(6) Stipulated time limit	:
(7) Date of intimation of rejection of application received by the eligible person.	:
(8) Grounds for Appeal	:
(i) Public service not provided within stipulated time; or	:
(ii) Rejection of Application	:
(9) Relief sought	
(10) Any other information necessary for filling appeal	

**List of Documents enclosed.**

(1) .....

(2) .....

**Declaration**

The particulars given above are true and correct to the best of my knowledge, information and belief.

Dated the ..... day of ..... 20 ..... (year)

Signature of the eligible person.

महाराष्ट्र-४०००१६

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अधिनियम, २०१५

नमुना-दोन  
(नियम ११(२)पहा)

द्वितीय अपील अधिकान्याकडे करावयाच्या दुसऱ्या अपिलाचा नमुना

दिनांक :

प्रति,  
द्वितीय अपील ग्राधिकान्याचे पदनाम व पत्ता

अपिलकाराचे नाव व पत्ता व संपर्क क्रमांक

(१) सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम अपिलीय :

अधिकान्याकडे अर्ज सादर केल्याचा दिनांक

(२) पोच मिळाल्याची दिनांक :

(३) कागदपत्रे, कोणतीही असल्यास, सादर केल्याचा दिनांक :

(४) मागणी केलेल्या लोकसेवेचा तपशिल :

(५) प्रथम अपिलीय अधिकान्याचा निर्णय :

(६) नियत कालमर्यादा :

(७) पात्र व्यक्तीकडून मिळालेला अर्ज फेटाळण्यात आला :

असल्याचे ज्या पत्रान्वये कल्पविण्यात आले असेल त्याचा  
दिनांक

(८) द्वितीय अपिलाची कारणे :

(एक) नियत कालमर्यादित लोकसेवा देण्यात आली नाही,  
किंवा

(दोन) अर्ज फेटाळण्यात आला :

(९) मागितलेले सहाय्य :

(१०) द्वितीय अपील दाखल करण्यासाठीची इतर कोणतीही आवश्यक माहिती :

सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी

(१) \_\_\_\_\_

(२) \_\_\_\_\_

प्रतिक्रियापत्र

वर दिलेल्या तपशील माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरी व बिनचूक आहे.

दिनांक : / / २०२४ रोजी.

अपिलार्थाची स्वाक्षरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असायालन भाग चार-ब, पोर्टफोलियो १६, २०१५/कार्यालय ४७, संखे ११३८

FORM III

[See rule 11(2)]

Form of second appeal to the Second Appellate Authority.

Before the ..... (Designation and office address of the First Appellate Authority)

..... (Name and address of the eligible person)

..... (Name and address of the Designated Officer)

..... (Name and address of the First Appellate Authority)

(1) Date of application to the Designated Officer	:	
(2) Date of acknowledgement	:	
(3) Details of public service required	:	
(4) Decision of the Designated Officer	:	
(5) Decision of the First Appellate Authority	:	
(6) Stipulated time limit	:	
(7) Date of first appeal	:	
(8) Date or expected date to receive any order from the First Appellate Authority	:	
(9) Grounds for Appeal	:	
(i) No decision on first appeal; or	:	
(ii) Rejection of appeal or	:	
(iii) Order on first appeal not satisfactory (reasons)		

List of Documents enclosed.

- (1) .....
- (2) .....

Declaration

The particulars given above are true and correct to the best of my knowledge, information and belief.

Dated the ..... day of ..... 20.....(year)

Signature of the eligible person /  
Designated Officer.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

नमुना-पाच  
(नियम १८ पहा)

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे अपील करण्याचा नमुना

प्रति,

---



---



---

(महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग/विभागीय आयुक्त/आयोगाचे अधिकार सोपविलेला शासकीय अधिकारी यांचे पदनाम)  
(कार्यालयाचा पत्ता)

पात्र व्यक्तीचे नाव, पत्ता, दुरुष्वारी, मोबाईल क्रमांक,  
ई मेल आयडी (असल्यास)  
पदनिर्देशित अधिकाऱ्याचे नाव व पत्ता

---



---

प्रथम अपीलीय अधिकाऱ्याचे नाव व पत्ता

---



---

द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याचे नाव व पत्ता

---



---

- (१) पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज केल्याचा दिनांक
- (२) अर्जाची पोच मिळाल्याची दिनांक
- (३) मागणी केलेल्या लोकसेवेचा तपशील
- (४) ज्या विभाग/कार्यालयातून सेवेची मागणी केली आहे त्या विभागाचे नाव
- (५) पदनिर्देशित अधिकाऱ्याने अर्ज निकाली काढल्याचा दिनांक
- (६) प्रथम अपिल दाखल केल्याचा दिनांक
- (७) पहिल्या अपिलाची पोच दिल्याचा दिनांक
- (८) पहिल्या अपिलाच्या निर्णयाचा व पोच दिल्याचा दिनांक
- (९) द्वितीय अपील दाखल केल्याचा दिनांक
- (१०) द्वितीय अपील निकाली काढल्याची दिनांक

---



---

आयोगसमोर अपील दाखल करण्याबाबतची कारणे  
(थोडक्यात)

---



---

करण्यात आलेल्या मागण्या

---



---

अपिलार्थाची स्वाक्षरी.

दिनांक :

ठिकाण :

टिप : पात्र व्यक्तीने ज्या आदेशा विरोधात अपील दाखल केलेले आहे त्या आदेशाची प्रमाणित प्रत या सोबत जोडावी)

प्रतिक्रिया

वर दिलेल्या तपशील माझ्या संपूर्ण ज्ञानप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासप्रमाणे खरी व बिनचूक आहे.

दिनांक : / / २०२४ रोजी.

अपिलार्थाची स्वाक्षरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण पांग घास-वा, नोंदवर १८, २०१५/कार्यक्रम १८, मार्च १९७८

**FORM V**  
(See rule 18)

Form of Appeal to Maharashtra State Commission for Right to Public Service.

To,  
Before the ..... (Maharashtra State Commission for Right to Public Service /  
Divisional Commissioner / Government Officer entrusted powers of the Commission)  
..... (Name and address of the eligible person with  
contact number and e-mail address, if any)  
..... (Name and address of the Designated Officer)  
..... (Name and address of the First Appellate Authority)  
..... (Name and address of the Second Appellate Authority)

(1) Date of making application to the Designated Officer	:	
(2) Date of acknowledgement	:	
(3) Details of public service sought	:	
(4) Name of the Department / office from which service sought	:	
(5) Date of disposal of application by the Designated Officer	:	
(6) Date of filing of first appeal	:	
(7) Date of acknowledgement of first appeal	:	
(8) Date of decision of first appeal and its acknowledgement	:	
(9) Date of filing of second appeal	:	
(10) Date of disposal of second appeal	:	

Grounds for filing appeal before Commission (in brief):

.....

.....

Relief sought:

.....

.....

Date:

(Signature of the eligible person /  
Designated Officer)

Place:

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-व, नोंदवर १८, २०११/कांतिक ४७, मार्च १९३६

Note:—Certified copy of the order against which the appeal has been filed by the eligible person shall be enclosed herewith.

Declaration

The particulars given above are true and correct to the best of my knowledge, information and belief.

Dated the ..... day of ..... 20.....(year)

Signature of the eligible person /  
Designated Officer.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. BHAGWAN SAHAI,  
Additional Chief Secretary (A. R. and O & M),  
Government of Maharashtra.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED  
AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NEELAKSHMI ROAD, CHALK ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING,  
STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NEELAKSHMI ROAD, CHALK ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSURAM JAGANNATH GOSAVI.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

नमुना—दोन

(नियम १७ पद्धत)

प्रकरणांची नोंदवही

(अ) पदनिर्देशित अधिकान्याने ठेवावयाची नोंदवही —

अ.क्र.	अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक	अर्जाची पोच दिल्याचा दिनांक	पात्र व्यक्तीचे नाव व पत्ता	मागणी केलेली लोकसेवा	अर्ज निकाली काढण्याचा दिनांक, अर्ज फेटाळण्यात आला असेल तर त्याची कारणे
१	२	३	४	५	६

(ब) प्रथम अपील प्राधिकान्याची ठेवावयाची नोंदवही —

अ.क्र.	प्रथम अपील प्राप्त झाल्याचा दिनांक	प्रथम अपील पोच दिल्याचा दिनांक	पात्र व्यक्तीचे नाव व पत्ता	मागणी केलेली लोकसेवा	प्रथम अपील निकाली काढण्याचा दिनांक, अपील फेटाळण्यात आला असेल तर त्याची कारणे	जर कोणताही दंड बसवला असेल किंवा वसुल केला असेल तर त्याचा तपशिल
१	२	३	४	५	६	७

(क) द्वितीय अपील प्राधिकान्याची ठेवावयाची नोंदवही —

अ.क्र.	द्वितीय अपील प्राप्त झाल्याचा दिनांक	द्वितीय अपील पोच दिल्याचा दिनांक	पात्र व्यक्तीचे/पदनिर्देशित अधिकान्याचे/प्रथम अपील प्राधिकान्याचे नाव व पत्ता	मागणी केलेली लोकसेवा	द्वितीय अपील निकाली काढण्याचा दिनांक, द्वितीय अपील फेटाळण्यात आला असेल तर त्याची कारणे	जर कोणताही दंड बसवला असेल किंवा वसुल केला असेल तर त्याचा तपशिल
१	२	३	४	५	६	७

महाराष्ट्र शासन राज्यपाल अधिकारीय पात्र वाचक, नंबर ५८, रोड/कॉलेक्टर ४०, मुंबई ४०००१६

FORM IV  
(See rule 17)

Register of cases.

A. To be maintained by the Designated Officer.

Sr. No.	Date of receipt of application	Date of acknowl- edge- ment of the application	Name and address of the eligible person	Public service requested	Date on which application/appeal is disposed of/ If rejected the reasons thereof.
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)

B. To be maintained by the First Appellate Authority.

Sr. No.	Date of receipt of first appeal	Date of acknowl- edge- ment of first appeal	Name and address of the eligible person	Public service requested	Date on which application is disposed of If rejected the reasons thereof	Details of fine, if any imposed or collected
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)

C. To be maintained by the Second Appellate Authority.

Sr. No.	Date of receipt of second appeal	Date of acknowl- edge- ment of second appeal	Name and address of the eligible person/ Designated Officer / First Appellate Authority	Public service requested	Date on which second appeal is disposed of/ If rejected the reasons thereof	Details of fine, if any imposed or collected
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)

महाराष्ट्र राज्य लोक सेवा हक्क आयोग  
कार्यालयीन तपासणीचा नमूना

आपली सेवा आपले कर्तव्य

दिनांक : / / २०२४

मुद्रा क्र.	तपासणीतील मुद्रा	तपासणीतील आढळलेल्या बाबी
१	कार्यालयाचा तपशील	<p>नाव –</p> <p>तालूका : जिल्हा :</p> <p>ई मेल –</p> <p>दुरब्धवी क्रमांक –</p> <p>प्रशासकीय विभाग –</p>
२	कार्यालय प्रमुखाचे नाव व पदनाम	<p>नाव –</p> <p>पदनाम –</p> <p>मोबाईल क्रमांक –</p>
३	अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा तपशील (यादी जोडावी)	<p>अ) कार्यालयामार्फत पुरविण्यात – येणाऱ्या एकूण सेवांची संख्या</p> <p>ब) त्यापैकी एकूण अधिसूचित – सेवांची संख्या</p> <p>१) अधिसूचित सेवापैकी आँगलाईन – पुरविण्यात येणाऱ्या सेवांची संख्या</p> <p>२) अधिसूचित सेवापैकी ऑफलाईन – पुरविण्यात येणाऱ्या सेवांची संख्या</p> <p>क) अधिसूचित नसलेल्या सेवांची संख्या –</p>
४	अधिनियमांतर्गत प्रशासकीय संरचना	<p>अ) एकूण पदनिर्देशित अधिकारी संख्या –</p> <p>१) यापैकी युजर आयडी मिळालेल्यांची संख्या –</p> <p>२) या टैकी युजर आयडी न मिळालेल्यांची संख्या –</p> <p>ब) एकूण प्रथम अपिलीय अधिकारी संख्या –</p> <p>१) यापैकी युजर आयडी मिळालेल्यांची संख्या –</p> <p>२) यापैकी युजर आयडी न मिळालेल्यांची संख्या –</p> <p>क) एकूण द्वितीय अपिलीय अधिकारी संख्या –</p> <p>१) यापैकी युजर आयडी मिळालेल्यांची संख्या –</p> <p>२) यापैकी युजर आयडी न मिळालेल्यांची संख्या –</p>
५	आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता	<p>अ) एकूण पदनिर्देशित अधिकारी व अपील प्राधिकारी यांच्यापैकी संसाधन व इंटरनेट यांसह आवश्यक साधन सामग्री उपलब्ध असल्याची</p> <p>१) पदनिर्देशित अधिकारी –</p> <p>२) प्रथम अपिलीय अधिकारी –</p> <p>३) द्वितीय अपिलीय अधिकारी –</p> <p>ब) सर्व पदनिर्देशित अधिकारी व अपील प्राधिकारी यांचे मोबाईल क्रमांक/ई-मेल सह वैयक्तिक तपशील आपले सरकार पोर्टलवर अद्यावत केली आहे का ? (होय/नाही) –</p> <p>क) महाआयटी महामंडळ याचे जिल्हा समन्वय यांचेकडून आवश्यक ते तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण मिळते का ? (होय/नाही) –</p>

मुद्रण क्र.	तपासणीतील मुद्रा	तपासणीतील आढळलेल्या बाबी
६	अधिनियमातील तरुदीचे पालन	<p>अ) कलम ३(२) आणि नियम ३(१) व (२) अन्वये सर्व आवश्यक तपशिल कार्यालयाचे सूचना फलकावर प्रदर्शित केली आहे का ? (होय/नाही) –</p> <p>ब) अर्जदारास 'नमुना-१' च्या विहित नमुन्यात पोच देण्यात येते का ? (होय/नाही) –</p> <p>क) पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम व द्वितीय अपिल अधिकारी यांना विहित 'नमुना-४' मध्ये नोंदवहया ठेवल्या आहेत का ? (होय/नाही) –</p> <p>ड) अशा सर्व नोंदवहया मासिक गोषवारा काढून दरमहा कार्यालय प्रमुखांकडून प्रमाणित करून घेतल जातो का ? (होय/नाही) –</p>
७	पुरविण्यात आलेल्या सेवांबाबतची माहिती	<p>अ) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र.आंटीएस ३१११/प्र.क्र.४२/१८८८.व का.) दि.१४ जून, २०१९ अन्वये निश्चित केलेल्या सुधारित प्रपत्र-अ, ब, क मध्ये ऑफलाईन अर्ज व अपील याची माहिती वरिष्ठ कार्यालयास दरमहा सादर करण्यात येते का ? (होय/नाही) – (मागील महिन्याची प्रत सादर करावी.)</p> <p>ब) मागील महिन्या अखेरीस प्राप्त, निर्णित व प्रलंबित ऑफलाईन अर्जाची सेवानिहाय माहिती डॅशबोर्ड वरून प्राप्त करून सादर केली आहे का ? (प्रत सादर करावी.) (होय/नाही) –</p> <p>क) प्रथम अपिले (मागील महिना अखेरची स्थिती)</p> <p>१) एकूण प्राप्त अपिले –</p> <p>२) एकूण निर्णित अपिले –</p> <p>३) एकूण प्रलंबित अपिले –</p> <p>४) वरील ३ पैकी विहित कालमर्यादा पूर्ण झाल्यानंतरही प्रलंबित असलेली अपिले –</p> <p>ड) द्वितीय अपिले (मागील महिना अखेरची स्थिती)</p> <p>१) एकूण प्राप्त अपिले –</p> <p>२) एकूण निर्णित अपिले –</p> <p>३) एकूण प्रलंबित अपिले –</p> <p>४) वरील ३ पैकी विहित कालमर्यादा पूर्ण झाल्यानंतरही प्रलंबित असलेली अपिले –</p> <p>इ) प्रथम व द्वितीय अपिलांवर कारणमिमांसा नमूद करून रितसर सुनावणी देण्यात येते का ? (होय/नाही) –</p> <p>फ) प्रथम व द्वितीय अपिलांवर कारणमिमांसा नमूद करून रितसर आदेश पारित करण्यात येतात का ? (होय/नाही) –</p> <p>ग) एकूण दंड आकारणीचे आदेश दिलेल्या प्रकरणांची संख्या –</p> <p>१) प्रथम अपिल –</p> <p>२) द्वितीय अपिल –</p> <p>घ) दंडाची रक्कम संबंधित लेखाशिर्षाखाली भरलेल्या प्रकरणांची संख्या –</p>

मुद्दा क्र.	तपासणीतील मुद्दा	तपासणीतील आढळलेल्या बाबी
७	पुरविण्यात आलेल्या सेवांबाबतची माहिती	<p>य) द्वितीय आणि तृतीय अपील मध्ये शिस्तभंगाविषयक आदेश झाले आहेत का ? –</p> <p>असल्यास त्याची संख्या –</p> <p>व त्यानुसार झालेल्या कार्यवाहीची माहिती –</p>
८	<p>तपासणीतील इतर महत्वाचे मुद्दे</p> <p>अ) संकीर्ण</p>	<p>१) कायालय प्रमुखांचे स्तरावर मासिक बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ विषयक कामकाजाचा आढावा घेतला जातो का ? (तपशिल) –</p> <p>२) पदनिर्देशत अधिकारी व अपिल अधिकारी यांचे कायदेविषयक व तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे का ? (संख्या) –</p> <p>ब) विहित कालमयदित आणि ऑनलाईन पद्धतीनेव सेवा पुरविल्या जातील याकरीता अपेक्षित उपाययोजनाबाबत पदनिर्देशित, अपिलीय प्राधिकारी व कायालय प्रमुख यांच्या सूचना</p> <p>क) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी करीता जाहिरत, प्रचार, व प्रसार यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तपशिल</p> <p>ड) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी करीता राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती.</p>
९	तपासणी अधिकाऱ्यांची निरिखणे	
ठिकाण :		तपासणी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी :
दिनांक :		तपासणी अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम
मुद्देनिहाय पूर्ता अहवाल १ महिन्याचे आत सादर करण्याच्या सूचनांसह प्रत मिळाली.		
ठिकाण :		कायालय प्रमुखांची स्वाक्षरी :
दिनांक :		कायालय प्रमुखाचे नाव व : पदनाम